

# पारनेर दर्शन

**आजची मुदत देव उद्याचे भविष्य...**

व्यक्तिगत सौभाग्य देव	४%
वित्तियोग (वैशेषिक देव)	४%
संपन्नता देव	४%
१ वर्षे देव	१.५०%
२ वर्षे देव	१.५०%
३ वर्षे देव	१.५०%
सामूहिक देव :-	१० महिने

**इंद्रायणी** मुख्य कार्य: भाळवणी बस स्टॅण्ड  
शाखा: दख्खणी, गोरगाव, सुगा, टाकळी, दोकेधर, अ.नगर  
अधिक माहितीसाठी संपर्क: ९४२३०५१०४० | ९७६३४८४९७३

दिव्यालीची वस्त्र खरेदी करा पारनेर वाडव्यातील सर्वात मोठ्या वस्त्रवाल्यात...

**आता आपल्या सेवेत दाखल...**

**भगवान**  
टेक्सटाईल मार्केट & शॉपिंग मॉल  
पेट रोड, वस्त्रवाडी, पारनेर, जि. अ.नगर, महाराष्ट्र. ४२२२११११

वर्ष ३ अंक २३, मंगळवार १० डिसेंबर २०२४

संपादक : देविदास आबूज | कार्यकारी संपादक : विजय वाघमारे

RNI No.MAHMAR/2015/61493

किंमत : ३ रुपये

## अमरदिप-सपनाच्या लग्नात देवाभाऊ वऱ्हाडी!

पारनेर तालुक्यातील लग्नासाठी प्रथमच मुख्यमंत्र्यांची हजेरी | देवेंद्र फडणवीस यांनी वधूपित्याला दिलेला शब्द पाळला | वराळ-सुद्रीक विवाह निघोजच्या कुंडावर संपन्न

निघोज : संदीप इधारे, रोहन उनवणे

निघोज येथील बाळासाहेब वराळ यांचे चिरंजीव अमरदिप आणि श्रीगांवे येथील बबनराव सुद्रीक यांची कन्या सपना यांच्या रविवारी निघोजच्या कुंडावर पार पडलेल्या शुभविवाहास वऱ्हाडी म्हणून चक्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. वधूपित्याला दिलेला शब्द पाळत पारनेर तालुक्यातील एखाद्या विवाहासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी रविवारी प्रथमच हजेरी लावली.

निघोज येथील बाळासाहेब वराळ यांचे चिरंजीव अमरदिप हे मुंबई बँकेत नोकरीस असून बबनराव सुद्रीक यांची कन्या पुण्यातील एम के फार्मा या औषध निर्माण कंपनीत कार्यरत आहे. दोघांचा विवाह निश्चित झाल्यानंतर निघोजच्या कुंडावर त्यांच्या विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या विवाहासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजेरी लावणार असल्याने या विवाहाविषयी संपूर्ण तालुक्याला कुतूहल होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या विवाहासाठी तालुकाभरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मुख्यमंत्री येणार असल्याने नगर तसेच पुणे जिल्ह्यातील महसूल व पोलीस प्रशासनाने निघोज कुंड परिसराची पाहणी करून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाल्यानंतर मा. खा. डॉ. सुजय विखे, भाजपाच्या राज्य कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे, संदीप पाटील जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन वराळ पाटील, राजेंद्र गावडे, सतिश सुद्रीक यांनी त्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवाहास हजेरी लावत वधू कराना शुभेच्छा दिल्या. वधूपित्याला मी विवाहास उपस्थित राहिल असा शब्द दिला होता, तो मी पाळल्याचे यावेळी फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर, आ. राम शिंदे, मा. आमदार पोपटराव गावडे, टाकळी हाजीचे सरपंच दामू अण्णा घोडे, पंचायत समितीच्या सदस्या अरुणाताई घोडे, प्रदीप वळसे, आबासाहेब पाटील, राजेंद्र गावडे, राहुल शिंदे, अमृताशेट रसाळ, निघोजच्या सरपंच चित्रा वराळ, मा. नगराध्यक्ष विजय औटी, मुंबई बँकेचे अधिकारी सुनील पवार, प्रकाश लंके, शिवाजी डेरे, राजुनाना वराळ, पै. सुभाष वराळ, विराज वराळ, अजित गावडे, अप्पा वराळ, सुभाष वराळ, शंकर लंके, शिवाजी खिलारी, पंकज कारखिले, ज्ञानेश्वर वरखडे, आदी यावेळी उपस्थित होते. लहू साबळे व निलोफर शेख यांनी सुवसंचलन केले.



सपना आणि अमरदिप यांच्या लग्नात उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. छाया : वता उनवणे

**आ. दरेकरांचे मंगलाष्टक**  
विवाह सोहळा सुरू झाल्यानंतर आ. प्रवीण दरेकर यांनी हाती माईक घेत मंगलाष्टक गायले. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी कौतुक केले तर वधू आणि वराच्या कुटूंबीयांनी कृतकृत्य झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.

**आ.शिंदे, आ. दरेकर मुख्यमंत्र्यांसमवेत**  
मुंबईहून हेलिकॉप्टरने निघोजच्या कुंडावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत आ. प्रा. राम शिंदे व आ. प्रवीण दरेकर हे होते. लवकरच होऊ घातलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये संधी मिळावी यासाठी प्रा. शिंदे हे आग्रही असून देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेल्या प्रा. शिंदे यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेतच्या दौऱ्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकीय समीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

**आनंदाचा दिवस**  
आजचा दिवस आनंदाचा आहे. बबन सुद्रीक यांच्या कुटूंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी आधार दिलेला आहे. आजही त्यांनी दिलेला शब्द पाळून विवाहास हजेरी लावल्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.  
**लोकप्रवक्ते आबासाहेब पाटील**  
राष्ट्रीय मराठा पार्टीचे उपाध्यक्ष

**मुख्यमंत्र्यांचा सन्मान**  
सपना आणि अमरदिपच्या लग्नासाठी देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावल्याने वराळ आणि सुद्रीक कुटूंबातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत दोन्ही कुटूंबांच्या वतीने बबन सुद्रीक, सतिश सुद्रीक, बाळासाहेब वराळ, विलास वराळ, यशवंत वराळ, कॅप्टन विडुलराव वराळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

**मुख्यमंत्र्यांकडून वेगळा संदेश**  
आठ वर्षांपूर्वी कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा आंदोलनाची दिणगी पडली होती. त्यातूनच मराठा आंदोलनाचा लढा अधिक तिव्र झाला. राज्यभर आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत लाखोंचे मोर्चे निघाले. अलिकडच्या काळात आरक्षणासाठीच सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन या प्रवासात आंदोलकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे पहावयास मिळाले. मात्र तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावत एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

**मुख्यमंत्री मुंबईहून थेट कुंडावर !**  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील राजभवनाच्या हेलीपॅडवरून हेलीकॉप्टरने निघून थेट टाकळीहाजी येथील बापूसाहेब गावडे महाविद्यालयाच्या हेलीपॅडवर त्यांचे आगमन झाले. आमदार राम शिंदे, आमदार प्रवीण दरेकर हे त्यांच्यासमवेत होते. विवाह सोहळा आटोपल्यानंतर पुणे मार्गे मुख्यमंत्र्यांना घेऊन हेलीपॅड पुन्हा मुंबईकडे रवाना झाले. सपना आणि अमरदिपच्या विवाहासाठी फडणवीस यांनी या दौऱ्याचे खास आयोजन केले होते.

**असा ठरला विवाह**  
सपनासाठी वराचा शोध सुरू असताना सपना व अमरदिपच्या भावांच्या माध्यमातून या विवाहाचा योग जुळून आला. सपनाच्या भावाचे श्रीगांवे येथे तर अमरदिपच्या भावाचे निघोज येथे कपड्यांचे दुकान आहे. कपडे खरेदीच्या निमित्ताने दोघांची ओळख होती. याच ओळखीतून अमरदिप आणि सपनाचा विवाह योग जुळून आला.

**का आले मुख्यमंत्री ?**  
आठ वर्षांपूर्वी कोपर्डी ता. कर्जत येथे घडलेल्या घटनेतील पीडितेची सपना ही बहिण आहे. त्यावेळी सपनाच्या कुटूंबाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री या नात्याने मोठा आधार दिला होता. त्यानंतर फडणवीस व सपनाचे वडील बबनराव सुद्रीक यांचा स्नेह दृढ झाला. याच स्नेहातून सपनाच्या विवाहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बबनराव सुद्रीक यांनी आमंत्रित केले. मी विवाहासाठी नक्की येईल असा शब्द त्यांनी दिला होता. दिलेल्या शब्दाप्रमाणे मुख्यमंत्री सपना आणि अमरदिपच्या विवाहासाठी उपस्थित राहिले. फडणवीस यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत वधू वराना शुभेच्छा दिल्या.

**पुढाऱ्यांचा हिरमोड**  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार म्हणून नगर व पुणे जिल्ह्यातील राजकीय मंडळींनी मोठ्या संख्येने या विवाहासाठी हजेरी लावली होती. अगदी पहिल्याच रांगेत आपले स्थान निश्चित करून आपण मुख्यमंत्र्यांच्या नजरेत भरावेत याची त्यांनी व्यवस्था केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाची वेळ संपिप आल्यानंतर मात्र त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांनी पहिल्या रांगेतील उपस्थितांना सुरक्षेच्या कारणामुळे उठविले. त्यामुळे जाणीवपूर्वक व्यवस्था करूनही सुरक्षेच्या कारणस्तव जागा सोडावी लागल्याने दोन्ही जिल्ह्यातील पुढाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

## भरभरून देणाऱ्या लाडक्या बहिणींना विसरणार नाही !

। आ. काशिनाथ दाते यांचे प्रतिपादन | कामोठे येथे पारनेरकरांच्या वतीन पेटेतुला

कामोठे, नवी मुंबई : प्रतिनिधी  
विधानसभा निवडणुकीत माझ्या लाडक्या बहिणींनी मला भरभरून मदत केली. त्यांना मी कधीही विसरणार नाही. त्यांना भविष्यात १ हजार ५०० रुपयांवरून एकवीसशे रुपये घ्यायचे असून कदाचित हा निर्णय नागपूरच्या अधिवेशनात होईल असे प्रतिपादन आमदार काशिनाथ दाते यांनी केले.

पारनेर-नगर मतदारसंघात विजय संपादन केल्याबद्दल कामोठे येथील पारनेरकर रहिवासी संघाच्या वतीने आ. दाते यांचे पेटेतुला करून सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अॅड. पांडुरंग गायकवाड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी अक्षय शिंदे, वसंत चेडे, राजाराम एरंडे, उद्योजक गोरख रोहोकर, मा. नगराध्यक्ष विजय औटी, पंढरीनाथ उंदे, आर. एस.कापसे, भास्कर उचाळे, शिवाजी बेलकर, लक्ष्मण डेरे, देवराज मगर, भाऊसाहेब कवडे आदी यावेळी उपस्थित होते. कुंडलिक बाफारे, संजय आहरे, अर्जुन आहरे, एकनाथ आहरे, बाळासाहेब आहरे, संतोष चौगुले, धनंजय निमसे, मनोज कवाडे, बन्सी पाणिरे, संदीप झिजाड, योगेश पुंडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. अविनाश गोरेसे, संतोष शिंदे, नितिन मुठे, समर नवले, अर्जुन आहरे, आर.एस. कापसे, डॉ. नवनाथ जाधव, रामा गाडेकर, भास्कर उचाळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. धनंजय निमसे, जालिंदर खोसे यांनी सुवसंचलन केले.

यावेळी बोलताना दाते म्हणाले, मी स्व. वसंतराव झावेर यांच्या विचारांचा वारसा घेऊन राजकारणात आलो आहे. सन १९७९ ते २००४पर्यंत मी त्यांच्यासोबत सावलीसारखा काम करत आलो. मा. आ. के. शंकरराव काळेपासून तालुक्याच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींसोबत मी काम केले. राजकारणात काही मुल्ये जपायची असतात, परंतु गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या राजकारणाची पध्दत वाईट झाली आहे. त्यामुळेच हि निवडणूक मी शांतपणे हाताळल्याचे दाते यांनी सांगितले.

**आचार विचार लक्षात घेतले**  
या निवडणुकीतून माघार घेताना दाते सरांचा विचार केला. त्यांचा त्याग, विचार, मुलांची नम्रता, संपूर्ण कुटूंबाचे आचार विचार याचा विचार केला. सरांकडून काही त्रास होणार नाही हे लक्षात आल्याने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

**विजय स. औटी**  
मा. नगराध्यक्ष



विधानसभा निवडणुकीत यश संपादन केल्याबद्दल कामोठे येथे आ. काशिनाथ दाते यांची पेटेतुला व सत्कार आयोजित करण्यात आला होता.

**तरुणांपेक्षाही जोश माझ्यात !**  
नगर तालुक्यातील ४३ गावांतील गल्लोगल्ली फिरून मी प्रचार केला. माझ्या सत्तरीच्या वयातही मी चालताना तरुणांना ऐकत नव्हतो इतका जोश माझ्यात होता असे आ. दाते म्हणाले.  
**जनतेमध्ये सुप्त लाट होती**  
आमच्या महिलांच्या टीमने अतिशय चांगले काम केले. प्रत्येक घरात माझे निवडणुकीचे चिन्ह त्यांनी पोहचविले. जनतेच्या सहकार्याने ही निवडणूक मी उभी केली व जिंकली. माझी मायबाप जनता, माझ्यावर प्रणारे ज्येष्ठ नागरीक, तरुण यांनी निवडणुकीत परिवर्तन करण्याचे सन्नापासून उरविले होते. जनतेमध्ये एक सुप्त लाट होती. माझी उमेदवारी असेल तर मलाच मतदान करण्याचा निर्धार मतदारांनी केला होता, ते आम्हाला बळी पडले नाहीत.

**तुमच्या भावनांचा मला अभिमान**  
मला कामोठेकरांचा अभिमान आहे. उदरनिर्वाहासाठी तुम्ही मुंबापुरीत आले असले तरी तुमचे लक्ष मतदारसंघाकडे आहे. इथे संघटन करतानाच गावाकडेही प्रगती झाली पाहिजे या तुमच्या भावनांचा मला अभिमान आहे.

**संधीचे सोने करेल**  
मला ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या संधीचे मी सोने केले. बाजार समिती व जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाचा उपयोग सर्वसामान्यांसाठी केला. तुमच्या आशीर्वादाने, तरुणांच्या सहकार्याने आता मला महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी मिळाली त्या संधीचेही सोने करेल असा विश्वास आ. दाते यांनी व्यक्त केला.

**खूप उशिरा संधी मिळाली**  
मला खूप उशिरा संधी मिळाली. मला वारसा नव्हता. माझे वडील आमदार नव्हते तर ते शेतकरी शेतमजूर होते. घरात कोणत्याही पिढीत राजकारण नव्हते. तरीही सर्वसामान्य माणसांबरोबर माझी नाळ जोडलेली असल्याने सन १९८० पासून जनतेमध्ये काम करत होते. त्यामुळेच आपणास उशिरा का होईना ही संधी मिळाल्याचे दाते यांनी सांगितले.

**राजकारणात स्थितप्रज्ञ रहावं लागतं !**  
राजकारणात स्थितप्रज्ञ रहावं लागतं. ते तुम्ही शिका. आयुष्य खुप आहे. मी एवढी वर्षे काढली, तुम्हालाही आयुष्य काही वर्षे काढावी लागतील. कालची पोरं येऊन आमदार होऊन गेली. आले पण आणि गेले पण ! वाढविसाखे होऊ नका. राजकारणात नीती मुल्ये जपावी लागतात असा सल्ला आ. दाते यांनी मा. नगराध्यक्ष विजय औटी यांना दिला.

## राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष फडणवीसांची चौफेर टोलेबाजी | नाना पटोलेना चिमटे

मुंबई :प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची फेरनिवड झाली. बिनविरोध निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्तावावेळी नार्वेकरांची चौफेर तारीफ केली. मी पुन्हा येईन, असं तुम्ही म्हणाला नव्हतात. पण तरीही आपण परत आलात, याचा आनंद असल्याचे फडणवीस म्हणाले. नाना पटोलेचे विशेष आभार, तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळी ते अध्यक्ष बनू शकले, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. फडणवीस काय म्हणाले? विधानसभेचे सर्व सदस्य आणि



महाराष्ट्रातील तमाम १२ कोटी जनतेच्या वतीने राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्रात काही अपवाद वगळता सातत्याने विरोधीपक्ष नेत्याची निवड बिनविरोध करण्याची परंपरा विरोधीपक्षाने राखली आहे. याचा मान राखत आपल्या निवडीला पूर्ण समर्थन दिल्याबद्दल विरोधीपक्षाच्या सर्व सदस्य आणि गटनेत्यांचे आभार मानतो, असेफडणवीस म्हणाले. मी पुन्हा येईन, असे तुम्ही म्हणाला नव्हतात. पण तरीही आपण परत आलात, याचा **उर्वरीत पान ३ वर**

## महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला !

१४ डिसेंबरला विस्तार होण्याची शक्यता

मुंबई: प्रतिनिधी

महायुती सरकारचा शपथग्रहण सोहळा आणि आमदारांनी शपथग्रहण केल्यानंतर आता सगळ्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटातून एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. त्यानुसार, येत्या १४ तारखेला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.



मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप अंतिम होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बैठक करून मंत्रिपदाबाबत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रविवारी रात्री १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेच्या जागांबाबत चर्चा केली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करणार असल्याची **उर्वरीत पान ३ वर**

**माऊली डेंटल क्लिनिक**  
दातांचा दवाखाना  
डॉ.केदार वाय.जी. BDS,BHMS,CRCDM,B.Sc.MLT

**उपलब्ध सुविधा**

- इंस्ट्रु ओरल कॅम्पेयाद्वारे मौखिक तपासणी
- दातांचा एक्स-रे डिजीटल
- अल्ट्रासोनिक वर दात साफ करणे
- दातात चांदी व सिमेंट भरणे
- वेडेवाकडे दात सरळ करणे
- रूट कॅनोल ट्रीटमेंट
- मुख व दात सौंदर्य उपचार
- फिक्स दात व कवडी बसवणे
- डुम्लांट बसवणे
- अवकल दाढेवर शस्तक्रिया
- बाल दंतरोग निदान व उपचार
- जडवाचे रोगनिदान व उपचार
- हिरड्यांवर आजारावरील उपचार
- दातांवर ब्लिचींग करणे (ड्रागविरहित)
- वेदना विरहित दात काढणे
- दातांच्या सर्व समस्यांवरील उपचार
- मावा,तांबाखू,गुठ्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन व उपचार
- तोंडाचा कॅन्सर निदान व उपचार
- दात घासण्याची शास्त्रीय पद्धत व दंतक्षय प्रतिबंधक उपचार व मार्गदर्शन
- तज्ञ डॉक्टरांच्या भेटी

**We Treat HE Cures**

शिवअमृत कॉम्प्लेक्स, भाळवणी, ता. पारनेर  
9423752363 | वेळ: स. १० ते सायं. ०६



# निरोगी आरोग्याचा कानमंत्र निरोगमय



- एका अहवालानुसार, कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे गेल्या दोन वर्षात देशात अॅलर्जी आणि दम्याच्या रुग्णांमध्ये ५७ टक्के वाढ झाली आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०२३ मध्ये, जगातील २६२ दशलक्ष लोक दम्याचे बळी होते.
- एका अंदाजानुसार २०२५ पर्यंत जगभरात २०० दशलक्ष लोक दम्याचे रुग्ण असतील. जगातील प्रत्येक दहा दम्याच्या रुग्णांपैकी एक भारतीय आहे.

## हिवाळ्यातील दमा

हिवाळा आला, आता दमेक्यांनी स्वतःला सांभाळण्याची वेळ आली आहे. हिवाळ्यात जमिनीलगतची हवा फारशी हलत नाही. त्यामुळे प्रदूषण करणारे घटकही जमिनीलगतच्या हवेत वाढतात. त्याचा त्रास म्हणून अस्थमा वाढू शकतो.

दिवसेंदिवस अस्थमाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. भारतामध्ये अस्थमाचे प्रमाण ४३ टक्क्यांनी वाढले आहे. वाढते प्रदूषण हे देशातील दम्याचे रुग्ण वाढण्याचे प्रमुख कारण आहे. जगातील वीस प्रदूषित शहरांमध्ये सर्वात अधिक म्हणजेच तेरा शहरे भारतातील आहेत. प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम पाहता दमा होण्यामागेही सर्वात महत्त्वाचे कारण हेच उरले आहे. हवेतील धुलीकणांमुळे श्वास घेण्यास अडथळे निर्माण होत आहेत. बांधकामे, मेट्रोची कामे, तसेच इतर कारणांमुळे शहरातील प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीतील प्रदूषण श्वास घेणे व दैनंदिन कामे करणे यातही अडथळा बनले आहे. याचा परिणाम म्हणून दम्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. दहा पैकी सात रुग्णांना दमा नियंत्रणात आणण्यासाठी इन्हेलेशन थेरपीचा वापर करावा लागत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.

लहान मुलांमध्येही बालदम्यासारखा आजाराची लागण झाल्याचे दिसून येते. हिवाळ्यात हवा कोरडी असते, कोरड्या हवेमुळे श्वास घेताना अडथळा निर्माण होतो. मुळात दम्याच्या रुग्णांना श्वसनमार्गात सूज आल्यामुळे फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोचण्यास अडथळा येत असताना कोरड्या हवेमुळे हा त्रास बळावतो आणि दम्याचा झटका येण्याचे प्रमाण वाढते. श्वसननलिकेवर सूज आल्यामुळे अथवा श्वासनलिकेमध्ये एक चिकट पदार्थ जास्त प्रमाणात स्रवण झाल्यामुळे श्वसननलिकेचा मार्ग अरंद होऊन श्वासोच्छ्वास प्रक्रिया त्रासदायक होते. ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांनी हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. थंड हवेमुळे हिवाळ्यात दमा असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. छातीत कफ साचण्याची शक्यता जास्त असल्याने दम्याचा त्रास वाढू शकतो. थंड आणि दमट हवेमुळे दम्याचा त्रास आणखी वाढत असून श्वसनमध्ये अडथळे निर्माण करणारा ठरतो. श्वसननलिकेवाटे शरीरात आलेल्या हवेतील ऑक्सिजन पेशींपर्यंत पोचण्याचे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडण्याचे काम फुफ्फुसे करतात. मात्र दमा या आजारात श्वसनमार्गाला सूज आल्यामुळे ही वाहिनी आकुंचन पावते आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात फुफ्फुसांपर्यंत पोचण्यास आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर पडण्यास अडथळा येतो. श्वसनमार्गात कफ चिकटून राहिल्यामुळे श्वासोच्छ्वास करण्यास अडथळा निर्माण होतो. सतत खोकला येणे आणि कफ जमा होणे यामुळे रुग्ण त्रस्त होतो. त्यातच हिवाळ्यात कोरडे वातावरण असल्यामुळे दमा नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वाढते आणि दम्याचा झटका येण्याचा प्रमाणातही वाढ होते.



१५-१५-१५  
एचआयव्ही रुग्णसंख्या कमी करून ती संपुष्टात आणण्यासाठी २०३०चे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी १५-१५-१५ उपचारपद्धती वापरण्यात येणार आहे. या उद्दिष्ट्यातर्गत १५ टक्के एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे एचआयव्हीची स्थिती कळेल, कोणते उपचार घ्यायचे याची माहिती होईल तसेच उपचार घेत असलेल्या १५ टक्के व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती सक्षम राहण्यास मदत होईल.

**भेदभाव नको**  
एचआयव्हीबाधित रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये हे यावर्षी जागतिक एड्स दिनाचे सूत्र आहे. वैद्यकीय उपचारांमध्ये रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचारासह समानतेची वागणूकही मिळावली हवी.

**आता एड्सला इतिहासजमा करायचं!**  
बदलत्या परिस्थितीत एड्स निर्मूलनापुढील नव्या आव्हानांचा आढावा घेणारा लेख...



### २०३० पर्यंत एड्स हद्दपार करण्याचं ध्येय

गेल्या ३० वर्षांत आपण इतकी प्रगती केली आहे आणि आता २०३०पर्यंत एड्सची साथ माणसाच्या जीवनातून हद्दपार करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. एकंदर जगात या विषाणूच्या संसर्गांचे प्रमाण ३७ टक्क्यांनी कमी झालं, पण एचआयव्हीशी संबंधित आजारांमुळे येणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणातही ४५ टक्क्यांनी घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता या विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आणि ज्यांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे अशांना योग्य

औषधोपचार घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी समाजगटच प्रभावी काम करू शकतात, याची जाणीव झाली आहे. हे समाजगट कोणते? तर स्वानुभवांच्या आधारे प्रशिक्षण देणारे मित्र, या विषाणूचा संसर्ग झालेल्यांचे गट (उदा. समलिंगी संभोगी, शिरितून अमली पदार्थ टोचून घेणारे, देहविक्रय करणारे), समुपदेशक, आरोग्यसेवक, दारोदारी जाऊन माहिती देणारे, विविध सामाजिक संघटना आणि तळागाळातले कार्यकर्ते!


### संधिसाधू संक्रमणांची संभाव्यता

विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर संबंधिताला अनेक प्रकारची संधिसाधू संक्रमणे (अर्पोच्युनिस्टिक इन्फेक्शन्स) होण्याची संभाव्यता मोठी असते. याचं कारण या विषाणूमुळे त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारयंत्रणाच खिळखिळी केलेली असते. उंदीर-घुशींनी घराचा पाया आणि वासे पोखरले तर ते घर जसं सहजपणं पडतं, त्याचप्रमाणं या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला अनेक आजार झटकन होऊ शकतात.

क्षय हा त्यातलाच एक रोग. त्यामुळं या विषाणूचा संसर्ग झालेल्यांनी क्षय रोगाची तपासणी करणं आणि त्यावरचे उपचार सुरू करणं अत्यावश्यक असतं. त्यासाठी समाजगटांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या सामाजिक गटांच्या अशा विविधांगी कार्यातूनच या विषाणूच्या प्रसाराला रोखता येईल आणि ही साथ थांबविता येईल, असा विश्वास आता वाढू लागला आहे. तीन दशकांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. सुदैवानं या

विषाणूवर परिणामकारक औषधं निघाली, ती किफायतशीर दरात मिळू लागली. विविध देशांच्या सरकारांनी या विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली आणि आता त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. भविष्यात या विषाणूचं नाव इतिहासाच्या पुस्तकापुर्तच राहावं यादृष्टीनं आता प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीनं आजचा जागतिक एड्स दिन महत्त्वाचा आहे.

जागतिक एड्स दिन १ डिसेंबरला झाला. यानिमित्ताने एक वास्तव मान्य करायला हवं. ते म्हणजे आजही एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर त्याच्यापासून पूर्णपणं सुटका होणं शक्य नाही! एचआयव्हीच्या संसर्गाचं आणि नंतर पूर्ण विकसित एड्स होण्याचं केंद्र अमेरिका-युरोपमधून आफ्रिका-आशिया खंडात स्थिरावलं, ते १९९०च्या दशकामध्ये. त्यावेळी या विषाणूचा संसर्ग होऊ न देणं हाच त्यावर विजय मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असं सांगितलं जात होतं. याचं कारण या विषाणूचा संसर्ग झाल्याचं तपासणीत सिद्ध झालं तर त्याचा त्यावेळी सरळ अर्थ असा होत असे की संबंधिताचे दिवस भरत आले आहेत! आज अत्यंत परिणामकारक अशी अँटीरिट्रोव्हायरल (हा विषाणू अँटीरिट्रोव्हायरल गटातला आहे. याच्या केंद्रकामध्ये डीएनएची एवजी आरएनए असतो. मात्र माणसाच्या शरीरात घुसल्यानंतर हा विषाणू एका रासायनिक प्रक्रियेद्वारे आपल्या आरएनएचं रूपांतर डीएनएमध्ये करतो!) औषधं उपलब्ध आहेतच, पण ती १९९० च्या दशकामध्ये मिळत होती, त्यापेक्षा कमी किमतीत मिळत आहेत.



या औषधांमुळे संबंधिताच्या शरीरातील या विषाणूचं प्रमाण इतकं कमी होतं की ही औषधं नियमितपणं घेणाऱ्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग होण्याची संभाव्यता खूपच कमी होते! मात्र तरीसुद्धा या विषाणूचा धोका कायम आहे! जोपर्यंत या विषाणूच्या सर्व उपकरणांवर परिणामकारक ठरेल अशी लस विकसित होत नाही, तोपर्यंत हा धोका कायम राहणार आहे. एखाद्या कसलेल्या बहुरूपालामुद्धा लाजवेल अशा गतीनं स्वतःमध्ये झटपट

बदल घडवून आणण्याची विलक्षण क्षमता एड्सच्या विषाणूमध्ये आहे आणि परिणामकारक लस विकसित करण्यामधली तीच एक मोठी धोंड आहे. मात्र आता परिणामकारक अँटीरिट्रोव्हायरल औषधांमुळे हा विषाणू पूर्णपणं नेस्तनाबूत होत नसला, तरी संबंधिताच्या शरीरातील त्याचं प्रमाण (शास्त्रीय परिभाषेत व्हायरल लोड. विषाणूचं ओझं!) लक्षणीय प्रमाणात कमी होतं. ती व्यक्ती प्रदीर्घ काळ या विषाणूसह आपलं सर्वसाधारण आयुष्य जगू शकते.

**क्षयरोगाची संभाव्यता**  
दुसरं असं की एचआयव्हीचा संसर्ग झालेल्यांना क्षय रोग होण्याची संभाव्यता मोठी असते. सुदैवानं त्यासाठी उपचार घेणाऱ्यांची संख्या ३३.४ टक्क्यांवर आली. याचाच अर्थ असा की या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर एआरटी (अँटीरिट्रोव्हायरल थेरपी) आणि क्षयावर औषध घेणाऱ्यांचं प्रमाण वाढलं. हे प्रमाण वाढणं म्हणजे आवश्यक तो औषधोपचार सहजपणं उपलब्ध होत आहे आणि तो घ्यायलाच हवा, याची जाणीव समाजामध्ये लोकशिक्षणामुळे झाली आहे, याची आश्वासक खूण आहे.

**ध्येय साध्य होणार**  
एड्स संसर्गाला पूर्ण अटकाव करून २०३० सालामध्ये एड्सची साथ एकंदरच माणसाच्या जगातून हद्दपार करण्याचं जे ध्येय निश्चित करण्यात आलं आहे, ते आता साध्य होऊ शकेल. त्या दिशेनं अन्य देशांबरोबर भारताची पाऊलं पडत आहेत, असं आज उपलब्ध असणारी आकडेवारी आपल्याला सांगत आहे.

# हिवाळ्यात वजन ते पचनाची काळजी घेणारी सहा फळं

हिवाळ्यामध्ये वातावरण अतिशय थंड असते. त्यामुळे आपण बरेचदा पलंगांमध्ये, पांघरूणात गुरफटून पडून राहणे पसंत करतो. मात्र, ही थंडी आपल्यासोबत सर्दी-खोकल्यासारखे हलके आजार घेऊन येते. या दरम्यान आपली हाडे आणि सांधे आरूढण्याच्या सगळ्या उद्भवतात. अशावेळेस प्रत्येकाला सकाळी उठून व्यायाम करणे जमेलच असे नाही. त्यामुळे तुम्ही आहारामध्ये थोडे बदल केल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरू शकते. आहारात योग्य बदल केल्याने विनाकारण येणारी सुस्ती, आळस, थकवा दूर होऊ शकतो. त्याचबरोबर तुमचे वजनदेखील नियंत्रित राहू शकते. यासाठी तुमच्या आहारात जर थंडीच्या दिवसांमध्ये येणाऱ्या फळांचा समावेश केला तर त्यामधून मिळणारी जीवनसत्त्वे, फायबर, खनिजे यांसारखे घटक शरीरासाठी उपयुक्त ठरू शकतात.

संत्री : संत्रीमध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्यासाठी डिटॉक्स म्हणून याचा उत्तम वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे संत वजन नियंत्रित ठेवण्याकरिता उपयुक्त ठरू शकते. संत्र्यामध्ये फायबर, पोटॅशियम, खनिज यांचे प्रमाण जास्त असून कॅलरीजचे प्रमाण कमी असते. म्हणून संत्री खाल्ल्याने पचनास मदत होऊन, पोट अधिक काळ भरल्यासारखे राहते.

**हिवाळ्यात ही सहा फळे खाणे फायदेशीर**

डालिंब : डालिंब या फळामध्ये फायबर, खनिज आणि अँटीऑक्सिडंट्स भरभरून

असतात. त्यासोबतच, या फळात कॅलरीज कमी असतात. तुम्ही या फळाचे सेवन व्यायामाआधी किंवा व्यायामानंतर करू शकता. सफरचंद : सफरचंद आपल्याला बाजारांमध्ये केव्हाही उपलब्ध होणारे असे फळ आहे. सफरचंदामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचन चांगले होण्यासाठी, सोबतच पोट अधिक काळासाठी भरलेले राहण्यास मदत होते. ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांच्यासाठी रिकाम्या वेळेत किंवा अवेळी काही खावेसे वाटत असल्यास सफरचंद खाणे उपयुक्त ठरू शकते.

किवी : किवीमध्ये प्रचंड प्रमाणात पौष्टिक घटक असून, यात क जीवनसत्त्वे, के जीवनसत्त्वे, फायबर असतात. कॅलरीजचे प्रमाण कमी असते. आतमधून हिरवे दिसणारे हे आंबटसर फळ एखाद्या सॅलेडची चव आणि पौष्टिकता वाढवण्याचे काम करत असते. पेरू : पेरू या फळाला प्रचंड गर असून, त्यामध्ये प्रथिने आणि फायबरदेखील भरपूर असतात. त्यामुळे केवळ एखादा



पेरू खाल्ल्यानेही पोट बऱ्याचवेळासाठी भरलेले राहते. वजन कमी करताना पेरू खाणे उपयुक्त ठरू शकते. सिताफळ : चवीला अतिशय गोड लागणारे फळ केवळ चवीत सर्वोत्तम नसून, त्यामध्ये पौष्टिक घटकांची रेलचेल असते. यामध्ये अ आणि क जीवनसत्त्वे, काही प्रमाणात चव आणि पौष्टिकता वाढवण्याचे काम करणारे यांसारखे घटक आढळतात. हिवाळ्यामध्ये अनेकदा आपले पोट साफ न झाल्याची तक्रार असते. अशा वेळेस फायबरयुक्त सिताफळ खाणे फायदेशीर ठरू शकते. लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॉपर यांसारखे घटक आढळतात. हिवाळ्यामध्ये अनेकदा आपले पोट साफ न झाल्याची तक्रार असते. अशा वेळेस फायबरयुक्त सिताफळ खाणे फायदेशीर ठरू शकते.



शॉर्ट न्यूज

शेतीच्या वाढातून कापूवाडीत हाणामाच्या

■ **बगर** : तालुक्यातील कापूवाडी येथे शेतातील किरकोळ वाढातून जबर - हाणामारी झाली. ही घटना शुक्रवारी (दि.६) रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बाबासाहेब प्रभाकर कराळे यांच्या फिर्यादीवरून विजय रघुनाथ कराळे, पोपट रघुनाथ कराळे, शरद रावसाहेब कराळे, सोपान झुंबर कराळे, जानदेव झुंबर कराळे, संदीप अशोक कराळे, बजरंग अशोक कराळे, अशोक चितामण कराळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शेतीची उत्पादनक्षमता वाढवण्याची गरज

■ **राहती** : भारतीय संस्कृतीमध्ये मातीला खूप महत्त्व आहे. आपल्या मुलभूत गरजा पुरवण्याची क्षमता मातीमध्ये असून, आता तिची क्षमता पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यामुळे जमिनीतील पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले जिवाणू नष्ट होऊन पिकांची उत्पादकता कमी झाली आहे. जमिनीचा सर्वांगीण विकास होण्याकरिता व जमिनीची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. भीमराव कांबळे यांनी केले.

बिबट्याचा हल्ला गावीचा मृत्यू

■ **पायडी** : तालुक्यातील करंजी परिसरातील गर्भगिरी डोंगरात बिबट्याने चांगलीच दहशत निर्माण केली आहे. बिबट्याने येथील एका शेतकऱ्याच्या गावीचा बळी घेतल्याने या भागातील शेतकऱ्यांत व गुराख्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे वनविभागाचे पंचनामे केले आहेत. करंजीच्या पश्चिमेला असलेल्या विस्तीर्ण गर्भगिरी डोंगराच्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या अनेक शेळ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत.

दीपाली मावे हिचा सुवर्ण पदकावे सन्मान

■ **संगमनेर** : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या नीलिमाताई पवार सुवर्ण पदकाने शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयाच्या कमवा व शिका योजना विभागाची विद्यार्थिनी दीपाली माने हिला गौरविण्यात आले. विद्यापीठात निती आयोगाचे सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पंजाब काळकर यांच्या उपस्थितीत तिका सन्मान करण्यात आला.

ठेकेदारांचे भीख माँगो आंदोलन

■ **श्रीगोंदा** : गेल्या दोन महिन्यांपासून श्रीगोंदा पंचायत समिती समाज कल्याण विभागाचे देयके गटविकास अधिकारी आणि वरिष्ठ सहाय्यक यांच्या मनमर्जी कारभारामुळे मुद्दामहून थांबवली गेल्यामुळे त्याचा फटका श्रीगोंदा तालुक्यातील विकास कामांवर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे विकास कामांना खीळ बसत आहे. सदर बाब वारंवार जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कानावर घालून सुद्धा ते जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत.

विज्ञान प्रदर्शनातून संशोधन वृत्तीला प्रोत्साहन

शालिनीताई विखे यांचे प्रतिपादन | प्रवरेच्या वतीने गणित-विज्ञान आणि कला प्रदर्शन



■ शिर्डी : प्रतिपादन

प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना संधी देण्याचे काम केले जाते. गणित-विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने शालिनीताई विखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात संस्थाअंतर्गत दोन दिवसांचे विज्ञान-गणित आणि कला प्रदर्शनाचे

आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी विखे बोलत होत्या. जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस, शिक्षणाधिकारी राजेश पावसे, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरमट, अंतर्गतचे संचालक डॉ. प्रदीप दिवे, शिक्षण संचालिका लीलावती सरदे, भाऊसाहेब विखे, मुख्याध्यापक एस. एम. निमळ आदी यावेळी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाल्या, की प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडवण्याचे काम होत आहे. संस्थेतून शिकून बाहेर गेलेले विद्यार्थी देशात व परदेशातही आहेत. शालेय शिक्षणाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थी जगात कुठेही मागे

राहू नये, यासाठी विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव दिला जातो. गणित-विज्ञान आणि कला प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला संधी देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. आज सर्व माध्यमातून विद्यार्थ्यांना माहितीचे रचोत उपलब्ध झाले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती संकलीत करून विद्यार्थी आपल्या संकल्पनेला दिशा देण्याचा प्रयत्न करीत असल्याने असे प्रदर्शन उपयुक्त ठरत असल्याचे विखे पाटील म्हणाल्या.

शिक्षणाधिकारी कडूस यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करताना, विद्यार्थ्यांनी संशोधनातून आपली वेगळी ओळख निर्माण करावी, ग्रामीण भागातील विद्यार्थीदखोल अतिशय चांगल्या प्रकारे संशोधन आणि मॉडेल्स हे उभे करू शकतात हेच या विद्यार्थ्यांनी दाखवून दिल्याचे सांगितले. प्रदर्शनात पहिली ते बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आरोग्य, जीवन प्रणाली, पर्यावरण संवर्धन, शेती तंत्रज्ञान, बदलते हवामान, जमीन आरोग्य, निसर्ग- पर्यावरण संवर्धन, माहिती तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान, दळण-वळण, महाराष्ट्रातील गडे किल्ले, भारतीय संस्कृती आदीविषयी चार गटांतून ३०० विविध उपकरणे आणि कलाकृती ठेवण्यात आल्या होत्या.

उपेक्षितांप्रती सहिष्णुता बाळगावी

सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांचे प्रतिपादन

■ नगर : प्रतिनिधी

समाजातील काही भागांमध्ये अजूनही स्त्रियांना म्हणावी तितकी मोकळीकता नाही. दिव्यांग मुलगी आणि दिव्यांग मुलगा यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन भेदभावपूर्ण आहे. त्यामध्ये बदल होण्याची गरज आहे. उपेक्षितांना आपले समजून घेऊन त्यांच्याप्रती सहिष्णुता बाळगावी, असे प्रतिपादन अहिल्यानगरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोसिएशन व सेन्ट्रल बार असोसिएशन अहमदनगर



यांच्यातर्फे शनिवारी (ता. ७) जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या अंतर्गत जिल्हा न्यायालयातील न्यायिक अधिकारी, विधिज्ञ व कर्मचारी यांच्यासाठी लिंगभाव, दिव्यांगत्व, जात आणि इतर प्रकारच्या उपेक्षितांच्या समस्यांवर कायदेविषयक जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या

अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील, अॅड. सुभाष काकडे, सारिका उलाणे, जिल्हा न्यायाधीश सी.एम.बागल, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, जिल्हा न्यायालयातील न्यायिक अधिकारी अॅड. संदीप शेंडके आदी उपस्थित होते.

बॉम्बने उडवून देण्याची धमकी ; आरोपीस अटक

■ नगर : प्रतिनिधी

अहिल्यानगर शहराच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यासह इतर कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून शिवीगाळ केल्याची व प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेत्यांना बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी भाऊसाहेब नारायण शिंदे (रा. चिंचोडी पाटील, ता. अहिल्यानगर) याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाऊसाहेब शिंदेने कोतवाली पोलीस ठाण्यात फोन करून महिला कर्मचारी व एका पुरुष कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली तसेच पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व विविध



वरीष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय नेत्यांची नावे घेऊन त्याने शिवीगाळ केली. प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांना बॉम्बस्फोट करून उडवून देईल, अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, शिंदे याला कोतवाली पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याला पोलीस खाक्या दाखवला.

वाचकांच्या लेखणीतून तमर-इ-हिंद

(पान १ वरून) राहुल नावेंकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष

मला मनापासून आनंद आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असताना त्यापैकी एक वकील होता. आता तुमच्यामुळे ५०-५० टक्के झालं आहे. तुमच्यासारखा निष्णात वकील अध्यक्षांच्या खुर्चीत बसला आणि न्याय देण्याचे काम तुम्ही कराल, यात शंका नसल्याचेही फडणवीस म्हणाले. नाना पटोलेंना चिमटे राहुल नावेंकर हे पहिलेच अध्यक्ष असतील जे पहिल्याच टर्ममध्ये अध्यक्ष झाले, आणि लगोलग दुसऱ्या टर्ममध्येही अध्यक्ष झाले. नाना भाऊंचे विशेष आभार. तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत १२-१४ वर्षांनी, माझ्यापेक्षाही लहान आहेत. पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळी ते अध्यक्ष बनू शकले, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. महाराष्ट्राच्या राजकारणातील संक्रमण काळ त्याच्या आधी त्यांना विधानपरिषदेत कामाची चुणूक दाखवता आली. छोट्यातील छोटा बारकावा शोधून काढत बोट ठेवण्याचे काम ते करायचे. कायदेमंडळाच्या अध्यक्षांना असे बारकावे माहिती असणं महत्त्वाचं आहे. गेले पाच वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातील संक्रमण काळ होता. त्या काळातील घडामोडींमुळे पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांकडे प्रेस मीडिया आणि जनतेचं सातत्याने लक्ष असायचा. महाराष्ट्रात सर्वात चर्चेत राहिलेले विधानसभा अध्यक्षही ते होते. आगीतून बाहेर आलेला कोकणचा सुपुत्र सोन्यासारखा आहे. आई-वडिलांकडून वारसा मिळाला, तसा सासऱ्यांकडूनही आहे, असेही पुढे फडणवीस म्हणाले.

शब्द नावाची ज्योत जगात नसती तर हे जग अंधारातच राहिले असते, असे एका संस्कृत ग्रंथकाराने म्हटले आहे. ते अगदी यथार्थच आहे. हिंदुस्थान देशाच्या साहित्य, विज्ञान, गणित, ज्योतिष या प्राचीन विद्या अरबी लोकांच्या माध्यमातून युरोपीय देशांत गेल्या. उदाहरणच घ्यायचे तर अल्बेरूनी (१० वे शतक) या अरब विज्ञानाचे देता येईल. त्याने लिहिलेल्या अरबी ग्रंथाचे अल्बेरूनीचा इंडिया (अल्बेरूनीचा हिंदुस्थान) म्हणून अल्बर्ट सचौ याने इंग्रजी भाषेत अनुवाद केला आहे. तो जगप्रसिद्ध आहे. त्यात वरील विविध प्राचीन हिंदुस्थानी विद्यांचे वर्णन सापडते. तमर हा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ खजूर होतो. ८व्या शतकात अरबी लोकांचा हिंदुस्थानशी जवळून संबंध आला. त्यावेळी त्यांनी येथील चिंचेची झाडे पहिल्यांदाच पाहिली. त्यांना लगडलेल्या आणि पिकलेल्या चिंचाही बघितल्या. चिंचेची झाडे अरबस्तानात कसली? मिथे ते झाडच नाही तिथे त्याच्या फळांना नाव तरी कुठले असणार? म्हणून अरब लोक चिंचेला तमर-इ-हिंद (हिंदुस्थानचा खजूर) म्हणत. कारण त्यांना इथल्या चिंचा अरबस्तानात होणाऱ्या खजूरासारख्याच वाटू लागल्या. या तमर-इ-हिंदवरूनच (टॅमरिन्ड-चिंच) हा इंग्रजी शब्द बनला.



नाना हवळे ८२८६९१३२२३ निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर.

महापुत्री सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला !

माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चांगली खाती मिळवण्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

एकनाथ शिंदे यांनी महापुत्री सरकारच्या शपथविधीपूर्वी गृहमंत्रीपदाची मागणी केली होती. मात्र, भाजपने त्याला नकार दिला होता. मात्र, शिवसेनेने गृहमंत्रीपदाची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळणार की नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महापुत्री सरकारमध्ये शिवसेनेच्या वाढत्या १३ ते १४ मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे. भाजपकडून गृहखात्यापेवजी महसूल खाते शिवसेनेसाठी सोडले जाईल, अशीही चर्चा आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड मागवून घेतले होते. त्याआधारे शिवसेनेच्या ५ आमदारांचे मंत्रिपद नक्की मानले जात आहे. तर संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून उच्च मिळण्याची शक्यता आहे. १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनात नवे मंत्रिमंडळ विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देईल.

समाजाचे पतन रोखण्यासाठी धर्म, संस्कृती जोपासा

उद्धव महाराज मंडलिक यांचे मत | खंडोबा-म्हाळसादेवी मंदिरातील चंपाषष्ठी उत्सवाची सांगता

■ नेवासा : प्रतिनिधी

नव्या पिढीला आपली संस्कृती, धर्म सांगणे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी जनजागृती करावी लागणार आहे. समाजाचे होणारे पतन रोखण्यासाठी धर्म व संस्कृतीची जोपासना करा, तिचे पालन करण्याचे आवाहन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.

खंडोबाची सासुरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक येथील खंडोबा-म्हाळसादेवी सच्चिदानंद बाबा, नारदमुनी मंदिरात चंपाषष्ठी उत्सवाची सांगता उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. नव्याने बांधण्यात आलेल्या खंडोबा-म्हाळसादेवी मंदिराचा पाचवा वर्षांपानदिनही यावेळी साजरा करण्यात आला.



असल्याचे त्यांनी सांगितले. आपला धर्म टिकून आहे, त्यासाठी आपल्या संस्कृतीची जाणीव नव्या पिढीला करून देणे, काळाची गरज आहे. जगाला विसाव्याची गरज असून, तो विसावा फक्त देवाच्या चरणीच मिळू शकतो. समाजाचे पतन रोखण्यासाठी धर्म व

संस्कृतीची जोपासना करा, तिचे पालन करण्याचे आवाहन मंडलिक महाराज यांनी केले.

उत्सवाच्या सांगतेप्रसंगी खंडोबा-म्हाळसादेवी देवस्थानचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर कराळे, विश्वस्त एकनाथ रेडे, प्रभाकर बोरकर, बाळासाहेब जंजे, गणपत नळकांडे, रमेश काशीद, एकनाथ डोहळे, रावसाहेब पेचे, गोकुळ जायगुडे, सर्जेराव चव्हाण, अशोक काळे, रंजना भाकरे, अशोक मारकळी, केशव महाराज डोले, पुंजाराम पेचे यांच्या हस्ते उपस्थित संत-महंतांचे संतपूजन करण्यात आले. नव्याने बांधलेल्या खंडोबा म्हाळसादेवी

सच्चिदानंद बाबा, नारदमुनी मंदिर उभारणीला पाच वर्षे पूर्ण झाले. त्यामुळे मंदिर वर्षांपानदिनानिमित्त सर्व देवी-देवतांचे पूजन उद्धवजी महाराज यांच्या हस्ते, तर देवस्थान अध्यक्ष व विश्वस्तांच्या वतीने संतपूजन करण्यात आले.



# त्रिपुरात होणार हिवरेबाजारच्या धर्तीवर विकास

वळसे पाटील व प्रा.शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश करा

त्रिपुरा राज्याचे सचिव डॉ. संदीप राठोड यांच्याकडून पाहणी

हिवरे बाजार : प्रतिनिधी

लोकसहभागानून जलसंधारणाचा विकास साधताना एकोप्यातून ग्रामविकासाची संकल्पना अस्तित्वात आणणाऱ्या नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजारने 'जल, जंगल, जमीन व माणसांचा विकास कसा करायचा याचा मार्ग आम्हास हिवरे बाजारने दाखवला, असे स्पष्ट करून त्रिपुरातही याच धर्तीवर कामे करण्याचे संकेत त्रिपुराचे सचिव डॉ. संदीप राठोड यांनी दिले. तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी भूजलपातळीचे काम पाहून, गावाबरोबर काम करणार असल्याचे सांगितले.



## भूजल यंत्रणा करणार गावाबरोबर काम

हिवरे बाजार गावात पाणलोट विकास व भूजल संवर्धन व संरक्षणाचे आदर्श काम झाल्याचे पहायला मिळाले. ही कामे राज्यभरातील इतर गावांसाठी अनुकरणीय आहेत. या उपाय योजनेमुळे गावातील भूजल पातळी उंचावली आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन भूजल यंत्रणा गावासोबत काम करेल.

डॉ. भालचंद्र चव्हाण वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा.

पातळी वाढवण्यासाठी झालेल्या कामांची पाहणी करून, समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच विमल ठाणगे, वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी, छबूराव ठाणगे, रामभाऊ चत्तर, बाबासाहेब गुंजाळ, हरिभाऊ ठाणगे, रोहिदास पाटील आदी उपस्थित होते.

निघोज : प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील व प्रा. आ.राम शिंदे यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार दि.८ रोजी निघोज येथील विवाह सोहळ्यास आले होते. यावेळी त्यांनी टाकळी हाजी ता.शिरूर येथील माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा पाहुणचार स्विकारला यावेळी गावडे कुटुंबाच्या वतीने त्यांचा माजी आमदार पोपटराव गावडे, युवा नेते राजेंद्र गावडे, रणजित गावडे, माजी उपसरपंच अजित गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई गावडे, शिरूर शहराच्या माजी नगराध्यक्षा मनिषाताई गावडे, शांताई दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष दिलीप सोदक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मुंबई बँकेचे चेअरमन आमदार प्रविण दरेकर, आमदार प्रा.राम शिंदे, मिमांशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील



आदी उपस्थित होते. माजी आमदार गावडे यांनी या भागातील विकासाची माहिती देताना आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यक्षमपणे कारभाराने पुणे जिल्ह्यातील गावांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपद देऊन महत्वाचा विभाग देण्यात यावा अशी मागणी केली तसेच प्रा. राम शिंदे यांचे धनगर समाजासाठी महत्त्वपूर्ण काम असून प्रा. शिंदे यांना यावेळी मंत्रिमंडळात संधी देऊन धनगर समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी मा. आ. गावडे यांनी केली. यावेळी युवा नेते राजेंद्र गावडे यांनी या भागातील विकासकामांची माहिती दिली.

## टाकळी हाजी परिसरातील पीडित मुलींच्या कुटुंबीयांना मदत द्या

सरपंच अरुणाताई घोडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

निघोज : प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील सरपंच अरुणाताई घोडे व माजी सरपंच दामुशेट घोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन टाकळी हाजी येथील पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याची मागणी केली.



मुख्यमंत्री फडणवीस हे रविवार दि. ८ रोजी जगप्रसिद्ध रॉजंगखळगे परिसरात निर्भयाच्या कुटुंबातील विवाहाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली तसेच सातत्याने आपण या कुटुंबाच्या मागे ठामपणे उभे असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे हेलिकॉप्टरने टाकळी हाजी परिसरात आल्यानंतर सरपंच अरुणाताई घोडे व माजी सरपंच दामुशेट घोडे यांनी त्यांचे स्वागत करीत त्यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गेली पाच वर्षांपूर्वी टाकळी हाजी परिसरातील पाच वर्षांच्या बालिकेवर येथीलच गुन्हेगारी वृत्तीच्या माणसाने अत्याचार केला मात्र संबंधित पिढीत कुटुंबाला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही यासाठी तुम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सरपंच घोडे यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेच याबाबतची माहिती घेऊन लवकरच पिढीत कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.

## डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैश्विकदृष्ट्या ज्ञानाचा महासागर

प्राचार्या डॉ. कुंदा कवडे यांचे प्रतिपादन



अळकुटी : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन हे केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण भारतीय समाजासाठी प्रेरणास्रोत आहे. "फुले-शाहू-आंबेडकर" हा महाराष्ट्राचा मूलमंत्र आहे. एकूणच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैश्विकदृष्ट्या ज्ञानाचा महासागर आहे. असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कुंदा कवडे यांनी केले.

होत्या. प्रा. कावडे पुढे म्हणाल्या की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. घटनेचे शिल्पकार, समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री अशी त्यांची ओळख आहे, असे म्हटले.

या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य प्रा. अमोल नालकर, डेअरी डिप्लोमा प्राचार्य प्रा. प्रशांत लोखंडे, प्रा. संजय जाधव, प्रा. विशाल रोकडे, प्रा. तांबे मंडम, प्रा.दत्तात्रय शोळके, प्रा. स्वाती फापाळे, प्रा. दशरथ पानमंद, प्रा. शर्मिष्ठा बोरुडे, प्रा. प्रियंका दिवटे, प्रा.सुनिता जाधव, प्रा. विनायक सोनवणे, प्रा. शिवाजी शोळके, प्रा. मच्छिन्द्र

पद्मभूषण लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अळकुटी येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६८ वी पुण्यतिथी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. कवडे बोलत

'पारनेर दर्शन' हे पत्रक मुद्रक,प्रकाशक व मालक देविदास रामभाऊ आबूज यांनी ऑकार ऑफसेट, कॉलेज रोड, पारनेर ४१४३०२ अहमदनगर (महाराष्ट्र) येथे छापून 'पारनेर दर्शन' कार्यालय, कॉलेज रोड,पारनेर ४१४३०२,जि.अहमदनगर (महाराष्ट्र) येथून प्रसिद्ध केले. संपादक : देविदास रामभाऊ आबूज मोबा.९४२१४७९२८३ ई- मेल : deviabuj@gmail.com 'PARNER DARSHAN' Printer,Publisher And Ower By DEVIDAS RAMBHAU ABUJ Printed At OMKAR OFSSET Collage Road,PARNER-414302 Dist-Ahmednagar (M.S) Editor-DEVIDAS RAMBHAU ABUJ Mob : 9421478283 Email : deviabuj@gmail.com

## किसान शेफमध्ये पॉपकॉर्न, भजे, बिर्याणी आणि सॅण्डविच

किसान स्कुलमध्ये खवय्यांसाठी पर्वणी

पारनेर : प्रतिनिधी

पारनेर शहरातील किसान इंटरनॅशनल स्कुलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या किसान शेफ या कार्यक्रमात शनिवारी खवय्यांना पर्वणी मिळाली. पाणीपुरी, वडा पाव, मिसळ बरोबरच पॉपकॉर्न, ज्यूस, कांदा भजी, बिर्याणी आणि सॅण्डविच आदी पदार्थांचा विद्यार्थी तसेच पालकांनी आनंद घेतला.



किसान संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी या शालेय संकुलामध्ये किसान शेफ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किसान बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका आशा चेडे यांच्या वाढविवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी

दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गेली पाच वर्षांपूर्वी टाकळी हाजी परिसरातील पाच वर्षांच्या बालिकेवर येथीलच गुन्हेगारी वृत्तीच्या माणसाने अत्याचार केला मात्र संबंधित पिढीत कुटुंबाला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही यासाठी तुम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सरपंच घोडे यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेच याबाबतची माहिती घेऊन लवकरच पिढीत कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.

## ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जि.प. शाळेला निधी; कडूसमध्ये अंगणवाडी सार्वजनिक शौचालयाचे भूमिपूजन

सुपा : प्रतिनिधी

स्पर्धेच्या युगात खाजगी शाळांचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध विल्या असून यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असल्याचे प्रतिपादन कडूसचे सरपंच तथा कामगार आघाडी तालुक्याध्यक्ष मनोज मुंगसे यांनी केले.



पारनेर तालुक्यातील कडूस ग्रामपंचायतीच्या

शुभारंभ नारळ फोडून कडूस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ राखीताई शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक भगवंत नामदेव टकले, सामाजिक कार्यकर्ते भास्कर मुंगसे, रामदास कागसे, दादराम मुंगसे, हेमंत राशिगि, शमाकांत मुंगसे, हम्प बबन महाराज हिवरकर, दत्तात्रय गायकवाड, अशोक रावडे, शहाजी दिवटे, अंबादास कागसे, अंगणवाडी सेविका मैनाबाई लंके, तुळशिराम मुंगसे, सुखदेव जाधव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

तुळशिराम मुंगसे, सुखदेव जाधव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

शुभारंभ नारळ फोडून कडूस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ राखीताई शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक भगवंत नामदेव टकले, सामाजिक कार्यकर्ते भास्कर मुंगसे, रामदास कागसे, दादराम मुंगसे, हेमंत राशिगि, शमाकांत मुंगसे, हम्प बबन महाराज हिवरकर, दत्तात्रय गायकवाड, अशोक रावडे, शहाजी दिवटे, अंबादास कागसे, अंगणवाडी सेविका मैनाबाई लंके, तुळशिराम मुंगसे, सुखदेव जाधव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ राखीताई शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक भगवंत नामदेव टकले, सामाजिक कार्यकर्ते भास्कर मुंगसे, रामदास कागसे, दादराम मुंगसे, हेमंत राशिगि, शमाकांत मुंगसे, हम्प बबन महाराज हिवरकर, दत्तात्रय गायकवाड, अशोक रावडे, शहाजी दिवटे, अंबादास कागसे, अंगणवाडी सेविका मैनाबाई लंके, तुळशिराम मुंगसे, सुखदेव जाधव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ राखीताई शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक भगवंत नामदेव टकले, सामाजिक कार्यकर्ते भास्कर मुंगसे, रामदास कागसे, दादराम मुंगसे, हेमंत राशिगि, शमाकांत मुंगसे, हम्प बबन महाराज हिवरकर, दत्तात्रय गायकवाड, अशोक रावडे, शहाजी दिवटे, अंबादास कागसे, अंगणवाडी सेविका मैनाबाई लंके, तुळशिराम मुंगसे, सुखदेव जाधव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

'पारनेर दर्शन' हे पत्रक मुद्रक,प्रकाशक व मालक देविदास रामभाऊ आबूज यांनी ऑकार ऑफसेट, कॉलेज रोड, पारनेर ४१४३०२ अहमदनगर (महाराष्ट्र) येथे छापून 'पारनेर दर्शन' कार्यालय, कॉलेज रोड,पारनेर ४१४३०२,जि.अहमदनगर (महाराष्ट्र) येथून प्रसिद्ध केले. संपादक : देविदास रामभाऊ आबूज मोबा.९४२१४७९२८३ ई- मेल : deviabuj@gmail.com 'PARNER DARSHAN' Printer,Publisher And Ower By DEVIDAS RAMBHAU ABUJ Printed At OMKAR OFSSET Collage Road,PARNER-414302 Dist-Ahmednagar (M.S) Editor-DEVIDAS RAMBHAU ABUJ Mob : 9421478283 Email : deviabuj@gmail.com

## महात्मा फुले विद्यालयात खरी कमाई उपक्रम

विद्यार्थ्यांनी केली विविध वस्तुंची विक्री | पालकवर्गाची मोठी उपस्थिती

भाळवणी : प्रतिनिधी

येथील महात्मा फुले विद्यालयात ओपन डे व खरी कमाई उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांनी विविध वस्तु विक्रीचे ५३ स्टॉल उभारले व कमाई केली.या दोन्ही उपक्रमास ५४६ पालकांनी हजेरी लावत या उपक्रमाचे कौतुक केले.



विद्यालयाचे स्कुल कमिटी सदस्य अशोक उर्फ बबलु रोहोकरे,सदस्य संदीप रोहोकरे,प्राचार्य बी.एस. नाईकवाडी,पर्यवेक्षक सदानंद सोनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओपन डे व खरी कमाई या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.ओपन डे या उपक्रमात पालकांनी आपल्या पाल्यांची अभ्यासक्रमातील प्रगती व परीक्षेत पडलेले गुण इतर सर्व शैक्षणिक प्रकल्पांबाबत माहिती घेतली. शिक्षकांनी आपल्या मुलांच्या प्रगती विषयी माहिती दिली पालकांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा केली.

विद्यालयाचे स्कुल कमिटी सदस्य अशोक उर्फ बबलु रोहोकरे,सदस्य संदीप रोहोकरे,प्राचार्य बी.एस. नाईकवाडी,पर्यवेक्षक सदानंद सोनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओपन डे व खरी कमाई या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.ओपन डे या उपक्रमात पालकांनी आपल्या पाल्यांची अभ्यासक्रमातील प्रगती व परीक्षेत पडलेले गुण इतर सर्व शैक्षणिक प्रकल्पांबाबत माहिती घेतली. शिक्षकांनी आपल्या मुलांच्या प्रगती विषयी माहिती दिली पालकांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा केली.

## ओपन डे मुळे गुणवत्तेत वाढ

शैक्षणिक क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यालयात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आपल्या मधील सुप्त गुणांची ओळख करून देणे आवश्यक आहे.ओपन डे मुळे विद्यार्थ्यांतील गुणवत्तेत निश्चित वाढ झाली आहे अनेक नविन सुचविलेल्या उपक्रमांना विद्यालयाची मोलाची साथ मिळते.



शुभारंभ नारळ फोडून कडूस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ राखीताई शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक भगवंत नामदेव टकले, सामाजिक कार्यकर्ते भास्कर मुंगसे, रामदास कागसे, दादराम मुंगसे, हेमंत राशिगि, शमाकांत मुंगसे, हम्प बबन महाराज हिवरकर, दत्तात्रय गायकवाड, अशोक रावडे, शहाजी दिवटे, अंबादास कागसे, अंगणवाडी सेविका मैनाबाई लंके, तुळशिराम मुंगसे, सुखदेव जाधव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ राखीताई शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक भगवंत नामदेव टकले, सामाजिक कार्यकर्ते भास्कर मुंगसे, रामदास कागसे, दादराम मुंगसे, हेमंत राशिगि, शमाकांत मुंगसे, हम्प बबन महाराज हिवरकर, दत्तात्रय गायकवाड, अशोक रावडे, शहाजी दिवटे, अंबादास कागसे, अंगणवाडी सेविका मैनाबाई लंके, तुळशिराम मुंगसे, सुखदेव जाधव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ राखीताई शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक भगवंत नामदेव टकले, सामाजिक कार्यकर्ते भास्कर मुंगसे, रामदास कागसे, दादराम मुंगसे, हेमंत राशिगि, शमाकांत मुंगसे, हम्प बबन महाराज हिवरकर, दत्तात्रय गायकवाड, अशोक रावडे, शहाजी दिवटे, अंबादास कागसे, अंगणवाडी सेविका मैनाबाई लंके, तुळशिराम मुंगसे, सुखदेव जाधव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ राखीताई शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक भगवंत नामदेव टकले, सामाजिक कार्यकर्ते भास्कर मुंगसे, रामदास कागसे, दादराम मुंगसे, हेमंत राशिगि, शमाकांत मुंगसे, हम्प बबन महाराज हिवरकर, दत्तात्रय गायकवाड, अशोक रावडे, शहाजी दिवटे, अंबादास कागसे, अंगणवाडी सेविका मैनाबाई लंके, तुळशिराम मुंगसे, सुखदेव जाधव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

'पारनेर दर्शन' हे पत्रक मुद्रक,प्रकाशक व मालक देविदास रामभाऊ आबूज यांनी ऑकार ऑफसेट, कॉलेज रोड, पारनेर ४१४३०२ अहमदनगर (महाराष्ट्र) येथे छापून 'पारनेर दर्शन' कार्यालय, कॉलेज रोड,पारनेर ४१४३०२,जि.अहमदनगर (महाराष्ट्र) येथून प्रसिद्ध केले. संपादक : देविदास रामभाऊ आबूज मोबा.९४२१४७९२८३ ई- मेल : deviabuj@gmail.com 'PARNER DARSHAN' Printer,Publisher And Ower By DEVIDAS RAMBHAU ABUJ Printed At OMKAR OFSSET Collage Road,PARNER-414302 Dist-Ahmednagar (M.S) Editor-DEVIDAS RAMBHAU ABUJ Mob : 9421478283 Email : deviabuj@gmail.com